



भारतीय रिज़र्व बँक  
RESERVE BANK OF INDIA  
www.rbi.org.in

आरबीआय/ २०११-१२ /४२

युबीडी.पीसीबी. एमसी.क्र. ११ /१३.०१.०००/२०११-१२

जुलै १, २०११

सर्व प्राथमिक (नागरी) सहकारी बँकाचे  
मुख्य कार्यकारी अधिकारी

महोदय,

महापरिपत्रक

रुपयांमधील ठेवीवरील व्याजदर - प्राथमिक (नागरी) सहकारी बँका

कृपया, ह्या विषयावरील आमचे महापरिपत्रक, युबीडी.बीपीडी.एमसी.क्र ११/१३.०१.००/२०१०-११ दि. जुलै -१, २०१० चा संदर्भ घ्यावा (हे रिज़र्व बँकेच्या [www.rbi.org.in](http://www.rbi.org.in) ह्या वेबसाईटवरही उपलब्ध आहे). ह्या महापरिपत्रकात परिशिष्टामध्ये निर्देशित केलेल्या व जून ३०, २०११ पर्यंत दिल्या गेलेल्या, ह्या विषयावरील सर्व सूचना/निदेश अद्यावत व एकत्रित करण्यात आले आहेत.

आपला,

(उमा शंकर)

प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक

सह: वरीलप्रमाणे

१	प्रस्तावना
२	ब्याख्या
३	चालु खात्यांवर देय असलेला व्याजदर
४	बचत ठेवींवर देय व्याजदर
५	मुदत ठेवींवर देय व्याज
६	देय असलेले अतिरिक्त व्याज
७	रविवार/सुट्टीचा दिवस/व्यवहार न करण्याचा कामकाजाच्या दिवशी परिपक्व होणाऱ्या मुदत ठेवींवर व्याज प्रदान करणे
८	मुदत ठेवीची मुदतपूर्व निकासी
९	एखादी मुदत ठेव, दैनंदिन ठेवीच्या स्वरूपातील ठेव, किंवा आवर्ती ठेव ह्यांचे मुदत ठेवीमध्ये रूपांतरण करणे
१०	बनहक्काच्या ठेवी व अकार्यकारी/सुप्त खाती
११	मृत ठेवीदाराच्या ठेव खात्यावर देय असलेले व्याज
१२	व्यवहार राउंड ऑफ करणे
१३	मुदत ठेवीविरुद्ध दिलेल्या अग्रिम राशीवरील मार्जिन
१४	नावे वाढविणे किंवा कमी करणे किंवा संयुक्त खातेदारांचे विभाजन करणे.
१५	खातेदाराचा मृत्यु झाल्यास त्या ठेवीचे विभाजन/हस्तांतरण
१६	गोठविलेल्या खात्यांवर व्याज प्रदान
१७	सूट
१८	मनाई
जोडपत्र १	व्याजाचा दरव्याज ची ठेवी (देशांतर्गत आणि एनआरओ ठेवी)
जोडपत्र २	ठेवीवरील व्याजदर (एनआरई ठेवी)
परिशिष्ट	महापरिपत्रकात एकत्रित केलेल्या परिपत्रकाची यादी

**महापरिपत्रक**  
**रुपयांच्या ठेवीवरील व्याजदर**

**२. प्रस्तावना**

बँकिंग विनियम अधिनियम, १९४९च्या कलम ५६ सह वाचित २१ व ३५ ए ने दिलेल्या अधिकारांचा वापर करुन, जनहिताच्या दृष्टीने तसे करणे आवश्यक असल्याचे वाटल्याने, रिझर्व बँकेने निदेश दिला आहे की, कोणतीही प्राथमिक (नागरी) बँक, खालील परिच्छेदात दिलेल्या अटीनुसार व जोडपत्र १ व २ मध्ये दिलेल्या दरांव्यतिरिक्त, तिने रुपयांच्या स्वरूपात स्वीकारलेल्या ठेवींवर व्याज देणार नाही.

**३. व्याख्या**

- (i) 'डिमांड लायाबिलिटीज' व 'टार्ईम लायाबिलिटीज' ह्यांचा अर्थ, बँकिंग विनियम अधिनियम १९४९ च्या कलम ५६ सह वाचित कलम १८ मध्ये व्याख्या केल्यानुसारच असेल;
- (ii) 'डिमांड डिपॉझिट' चा अर्थ, मागणी केल्यावर निकासी करण्याजोगी बँकेने स्वीकारलेली ठेव असा असेल;
- (iii) 'बचत ठेव' चा अर्थ, कोणत्याही विशिष्ट काळामध्ये निकासीसाठी बँकेने परवानगी दिलेली रक्कम व निकासीची संख्या ह्याबाबत निर्बंधित असलेली आणि 'बचत खाते', 'बचत बँक खाते' 'बचत ठेव खाते' किंवा अन्य कोणत्याही नावाने असलेले खाते असलेले डिमांड डिपॉझिट चे स्वरूप;
- (iv) 'मुदत ठेव' म्हणजे, एखाद्या निश्चित कालासाठी बँकेने स्वीकारलेली व केवळ त्या निश्चित कालाच्या समाप्तीनंतर निकासी योग्य असलेली ठेव. आणि ह्यात आवर्ती/ संचयी/वर्षासन/पुनर्गुंतवणुक ठेवी व रोख प्रमाणपत्रेही समाविष्ट असतील;
- (v) 'नोटिस ठेव' म्हणजे, एखाद्या विशिष्ट कालासाठी असलेली परंतु एका संपूर्ण बँकिंग दिवसाची नोटिस देऊन काढता येण्याजोगी मुदत ठेव;
- (vi) 'चालु खाते' म्हणजे, त्या खात्यात शिल्लक असलेल्या रकमेवरच किंवा एखाद्या संमत रकमेवर अवलंबून कितीही वेळा निकासी करण्याची परवानगी असलेली डिमांड डिपॉझिटचा एक प्रकार आणि ह्यात बचत खाते किंवा मुदत ठेव नसलेल्या इतर डिपॉझिट खात्यांचाही समावेश असेल;
- (vii) 'बजेटरी ॲलोकेशन' म्हणजे, सरकारचा सर्व खर्च ज्यात प्रतिवर्तीत झालेला आहे अशा अंदाजपत्रकामार्फत सरकारने निधीची केलेली वाटणी. सरकारकडून अनुदान, कर्ज, किंवा आर्थिक मदत मिळानारी संस्था, मग ती सरकारी निमसरकारी किंवा अर्ध-सरकारी असो, ह्या बजेटरी ॲलोकेशनवर अवलंबून असते. सरकारने संस्थांना दिलेली अनुदानेही बजेटरी ॲलोकेशनच्या स्वरूपाचीच असतात. ह्या संस्थांच्या भाग-भांडवलासाठी सरकारने दिलेला निधीही बजेटरी ॲलोकेशनचा एक भागच असतो. म्युनिसिपा लट्या, जिल्हा परिषदा, तालुका पंचायती आणि ग्राम पंचायती ह्यासारख्या स्थानिक संस्थांनाही 'भरपाई व नेमणूक' ह्यास्वरूपात दिलेली अनुदानेही बजेटरी ॲलोकेशन्सखाली येतात. परंतु, ह्यासंस्थांनी गोळा केलेले कर, केंद्र व राज्य सरकारांच्या बजेटरी ॲलोकेशनच्या व्याखेत व व्याप्तीत येत नाहीत.
- (viii) 'बँकेच्या कर्मचारीवर्गाचा सभासद' म्हणजे, पूर्णवेळ किंवा अर्धवेळ परंतु नियमित धर्तीवर कामावर ठेवलेली व्यक्ती व त्यात प्रोबेशनवर ठेवलेल्या किंवा विशिष्ट कालासाठी कंत्राटावर ठेवलेल्या किंवा डेप्युटेशनवर ठेवलेल्या आणि एकत्रीकरण योजनेखाली घेतलेल्या व्यक्तीचाही समावेश आहे, परंतु दैनंदिन धर्तीवर ठेवलेल्या व्यक्तीचा समावेश नाही;
- (ix) 'बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचारी' म्हणजे, वय झाल्यामुळे किंवा अन्यथा सेवानिवृत्त झालेला कर्मचारी परंतु ह्यात सक्तीने किंवा कायदेशीर कारवाईमुळे सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याचा समावेश नाही;

- (x) कर्मचारी वर्गाच्या बाबतीत 'कुटुंब' म्हणजे, आणि समाविष्ट व्यक्ती म्हणजे कर्मचाऱ्याचा सेवा निवृत्त सभासदाचा पती/पत्नी, आणि मुले, आईवडील, भाऊ बहिणी, जे अशा सभासदावर/निवृत्त सभासदावर अवलंबून आहेत. परंतु ह्यात कायदेशीर फारकत घेतलेल्या पती/पत्नी समाविष्ट नाहीत.
- (xi) 'राजकीय पक्ष' म्हणजे, भारताच्या नागरिकांतील व्यक्तींचा संघ किंवा संस्था जी भारतीय निर्वाचन आयोगाकडे सध्या भारी असलेल्या निवडणुकचिन्हे (आरक्षण व वाटणी) आदेश १९६८ खाली एक राजकीय पक्ष म्हणून पंजीकृत झालेली आहे.

टीप: अनिवासी सर्वसाधारण (रुपये) (एनआरओ)/अनिवासी (बाह्य)(एनआरई) ठेवी, रिझर्व बँकेने ह्याबाबत प्राधिकृत केलेल्या बँकांद्वारे स्वीकारल्या जाव्यात.

### ३. चालु खात्यांवर देय असलेला व्याजदर

प्राथमिक (नागरी) सहकारी बँका, त्यांना तसे वाटल्यास, चालु खात्यांवर, दरसाल अर्धा टक्क्यापेक्षा अधिक नसलेला व्याजदर देऊ शकतात. परंतु अशा तरतुदींमुळे अशा ठेवीबाबतचा खर्च वाढत असल्याने बँकांना चालु खात्यांवर व्याज देण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत नाही. चालु खात्यांवरील शिल्लकांवर जेथे व्याज देण्यात येत आहे तेथे ते दैनंदिन उत्पाद धर्तीवर काढण्यात यावे आणि तिमाही किंवा अधिकतर रेस्टवर देण्यात यावे.

### ४. बचत ठेवींवर देय व्याजदर

- ४.१ देशांतर्गत व एनआरई बचत ठेवींवर बँकांनी, ह्या परिपत्रकाच्या जोडपत्र १ ते २ मध्ये विहित केलेल्या दरांनी व्याज द्यावे.
- ४.२ ०१ एप्रिल, २०१० पासून, बचत बँक खात्यांमधील शिल्लक रकमेवरील व्याज दैनंदिन उत्पाद धर्तीवर देण्यात यावे.
- ४.३ असे व्याज तिमाही किंवा अधिकतर अवकाशाने द्यावे.
- ४.४ बँक बचत खात्यांवरील व्याज नियमितपणे जमा केले जावे मग खाते कार्यकारी असो किंवा नसो. अंमलबजावणी खात्याने गोठविलेल्या बचत खात्यांच्या बाबतीतही बँकांनी त्या खात्या वरील व्याज नियमितपणे जमा करणे सुरु ठेवावे.

### ५. मुदत ठेवींवर देय व्याज

- ५ (अ) १५ दिवसांपेक्षा कमी नसलेल्या ( १५ लाख व त्यापेक्षा अधिक रकमेच्या मुदत ठेवी बाबत ७ दिवस आणि एनआर ठेवींसाठी १ वर्ष) मुदत ठेवींवरील व्याज.

ह्या परिपत्रकात जोडपत्र १ व २ मध्ये विहित केलेल्या दरांनी बँकांनी व्याज द्यावे. देशांतर्गत मुदत ठेवींसाठी एका अँकर रेटशी जोडलेल्या तरत्या व्याजदराने, आणि एनआरई ठेवींसाठी ह्या महापरिपत्रकाच्या जोडपत्र २ मध्ये निर्देशित केलेल्या वरच्या मर्यादेच्या दराने व्याज देण्याचे स्वातंत्र्य, बँकांना, त्यांच्या इच्छेनुसार देण्यात आले आहे. निरनिराळ्या परिपक्वतेसाठी व्याजदर ठरविण्यासाठी बँकांनी त्यांच्या संचालक मंडळाची पूर्व मंजूरी घ्यावी.

- ५.१ देशांतर्गत मुदतठेवींसाठी व्याजदर ठरविण्याचे स्वातंत्र्य बँकांना देण्यात आले आहे.
- ५.२ नोव्हेंबर १, २००४ पासून, बँका, त्यांच्या मतानुसार, १५ लाखांपेक्षा कमी असलेल्या देशांतर्गत/एनआरओ मुदत ठेवींची मुदत १५ दिवसांपासून ७ दिवस एवढी कमी करू शकतात.
- ५.३ त्याच परिपक्वतेसाठी रु १५ लाखांपेक्षा कमी रकमेच्या ठेवींवर एकसमान व्याजदर देऊ करणे बँकांना आवश्यक आहे.
- ५.४ रु १५ लाख व त्यापेक्षा अधिक रकमेच्या ठेवींसाठी, त्याच दिवशी व त्याच परिपक्वतेच्या ठेवींसाठी बँका, त्या प्रत्येक ठेवींच्या आकारमानानुसार व्याजदर ठरवू शकतात.
- ५.५ डिफरेंशियल व्याज दिल्या जाणाऱ्या ठेवींसह इतर ठेवींवर देय असलेल्या व्याजदरांचे कोषटक प्रकट करणे बँकांसाठी आवश्यक आहे. बँकेने दिलेले व्याजदर ह्या कोषटकानुसार असावेत आणि देशांतर्गत ठेवींसाठी त्याबाबत बँक व ठेवीदार ह्या दरम्यान वाटाघाटी केल्या जाऊ नयेत.

५.६ निरनिराळ्या परिपक्वतांच्या देशांतर्गत मुदत ठेवीवरील व्याजदरांचा आढावा घेणे बँकांसाठी आवश्यक असून ते वाणिज्य बँकाद्वारे दिल्या जाणाऱ्या व्याजदरांशी तुलनीय असावेत ह्यासाठी योग्य कार्यकृती करावी.

### (ब) मुदत ठेवीवरील व्याज काढण्याची रीत

इंडियन बँक्स असोशिएशन (आयबीए) द्वारा, तिच्या सभासद बँकांनी आचरावयाच्या, बँकिंग व्यवहाराची संहिता दिली जाते. ग्राहकांशी व्यवहार करताना पाळावयाचे किमान मापदंड तयार करून चांगले बँकिंग व्यवहार करण्यासाठी ही संहिता तयार करण्यात आली आहे. देशांतर्गत मुदत ठेवीवरील व्याज काढण्यासाठी आयबीएने विहित केले आहे की जेथे तीन महिन्यांच्या आतच ठेव परत करावयाची आहे तेथे, किंवा जेथे शेवटची तिमाही पूर्ण झालेली नाही, तेथे एका वर्षाचे ३६५ दिवस धरून प्रत्यक्ष झालेल्या दिवसांसाठी त्या प्रमाणात व्याज देण्यात यावे. आम्हाला असे कळविण्यात आले आहे की, काही बँका ३६६ दिवसांचे/लीप वर्षात ३६५ दिवसांचे वर्ष धरत आहेत. बँकांनी त्यांची रीत ठरविण्याची मुभा असली तरीही त्यांनी ठेवी स्वीकारतेवेळी त्यांच्या ठेवीदारांना व्याज काढायच्या त्यांच्या रीतीबाबतची माहिती घ्यावी व ती रीत त्यांच्या शाखांमध्ये प्रदर्शित करावी.

## ६. देय असलेले अतिरिक्त व्याज

### ६.१ कर्मचारी नसलेल्या ठेवीदारांसाठी

(i) एखादी प्राथमिक (नागरी)सहकारी बँक, तिला तसे वाटल्यास, रुपयामधील (देशांतर्गत) सर्व बचत ठेवीवर तसेच निवासी व ठेवीदारांनी उघडलेल्या बचत खात्यांवर (जी खाती ते ठेवीदार विदेशात गेल्यावर अनिवासी खाती (एनआरओ) होतात) अतिरिक्त असे १ % पर्यंत अधिक व्याज देऊ शकतात.

(ii) बचत बँक खाते ठेवीवर व चालु खाते ठेवीवर अनुक्रमे १ % व ०.५ % पर्यंत अतिरिक्त व्याज देण्यात, बँकांना तसे वाटत असल्यास, परवानगी असती तरीही अशा तरतुदींमुळे त्या ठेवींचा खर्च वाढतो. त्यामुळे बँकांनी:

(अ) वाणिज्य बँका देत असलेल्या व्याजापेक्षा अधिक व्याज बचत खाते ठेवीवर देऊ नये आणि

(ब) चालु खात्यांवर व्याज देऊ नये.

### ६.२ बँकेचा कर्मचारीवर्ग व त्यांच्या विशिष्ट संघांसाठी

बँकेला तसे वाटल्यास, वरील जोडपत्र १ व २ मध्ये विहित केलेल्या व्याजदरापेक्षा अधिक, आणि परिच्छेद ६.१ मधील अतिरिक्त देय असलेल्या अधिक दरसाल एक टक्क्यापेक्षा जास्त नसलेला व्याजदर देऊ शकते:

(अ) पुढील नावांनी उघडलेल्या बचत किंवा मुदत ठेवीच्या बाबतीत

(i) बँकेच्या कर्मचाऱ्याने/सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने वैयक्तिक किंवा त्याच्या कुटुंबातील अन्य सभासद/सभासदांबरोबर संयुक्तपणे उघडलेले खाते; किंवा

(ii) मृत बँक कर्मचाऱ्याच्या किंवा मृत सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या पत्नी/पत्नीने उघडलेले खाते; आणि

(iii) असा एखादा संघ किंवा फंड ज्याचे सभासद त्या बँकेचे कर्मचारी आहेत.

मात्र ह्यासाठी -

बँक संबंधित ठेवीदाराकडून घोषणापत्र घेईल की अशा खात्यात जमा केलेला किंवा वेळोवेळी जमा केला जाणारा पैसा हा वरील खंड (१) ते (३) मध्ये निर्देश केलेल्या ठेवीदाराचा आहे.

मात्रह्याशिवाय

(अ) अन्य बँकेच्या डेप्युटेशनवर घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, त्या डेप्युटेशनच्या कालावधीत, ते ज्या बँकेकडून

पाठविण्यात आले आहे ती बँक, तिच्या मध्ये उघडलेल्या बचत किंवा मुदत ठेवीवर अतिरिक्त व्याज देण्याची परवानगी देऊ शकत;

(ब) एखाद्या निश्चित कालासाठी डेप्युटेशनवर घेतलेल्या किंवा निश्चित कालाच्या कंत्राटावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांबाबत, डेप्युटेशन किंवा कंत्राट संपल्यावर असा लाभ मिळणे बंद होईल;

(ब) अतिरिक्त व्याजाचे प्रदान करण्यासाठी पुढील अटी आहेत:

(i) संबंधित व्यक्ती त्यासाठी पात्र असे पर्यंतच अतिरिक्त व्याज दिले जाईल व असे पात्र ठरण्याची समाप्ती झाल्यास, मुदत ठेव खात्यासाठी हे व्याज त्या ठेवीच्या परिपक्वतेपर्यंत दिले जाईल.

(ii) एकत्रीकरणाच्या योजनेखाली घेतल्या गेलेल्या कर्मचाऱ्यांबाबत, कंत्राटी दराने असलेले व्याज व अतिरिक्त व्याज मिळून आलेले व्याज हे, तो कर्मचारी त्या बँकेने मूलतः कामावर ठेवला असता तर मिळणाऱ्या दरापेक्षा अधिक असता कामा नये.

(क) बँकेचे कर्मचारी ज्यात प्रत्यक्ष सभासद नाहीत असे बँक कर्मचारी संघ अतिरिक्त व्याज मिळविण्यास पात्र नाहीत.

### ६.३ बँकेचे व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांना

बँकेला तसे वाटल्यास, जोडपत्र १ व २ मध्ये दिलेल्या व्याजदरापेक्षा दरसाल एक टक्क्यापेक्षा अधिक नसलेला व्याजदर ती देऊ शकते. आणि त्या बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकाने ठेवलेल्या/नूतनीकरण केलेल्या ठेवीवर, परिच्छेद ६.१ अनुसार दिल्या जाणाऱ्या देय अतिरिक्त व्याजपेक्षा अधिक दरसाल एक टक्क्यापेक्षा अधिक नसलेला व्याजदर देऊ शकते; मात्र तो, बँकेकडून नियमित पगार घेत कार्यकारी अधिकाऱ्याचे काम करत असला पाहिजे आणि त्याला वरील परिच्छेद ६.२ सारखा लाभ मिळत नसावा. बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकाला वरीलप्रमाणे मिळणारे अतिरिक्त व्याज तो व्यवस्थापकीय संचालक असण्याच्या कालातच देय असेल.

### ६.४ वरिष्ठ नागरिकांना

(i) बँकां त्यांच्या संचालक मंडळाच्या परवानगीने, वरिष्ठ नागरिकांना, त्यांच्या कितीही रकमेच्या मुदत ठेवीवर अधिकतर व्याजदर देऊ शकतात.

(ii) वरिष्ठ नागरिकांसाठी असलेल्या मुदत ठेव योजनेत, त्या ठेवीदाराचा मृत्यु झाल्यास त्या ठेवी त्यांच्या नामनिर्देशितांकडे हस्तांतरित करण्यासाठी सोपी कार्यरीत असावी

### ७ रविवार/सुट्टीचा दिवस/व्यवहार न करण्याचा कामकाजाच्या दिवशी परिपक्व होणाऱ्या मुदत ठेवीवर व्याज प्रदान करणे

एखादा रविवार/सुट्टी/व्यवहार न करण्याच्या दिवशी परिपक्व होणाऱ्या मुदत ठेवीच्या बाबतीत, मूळ कंत्राटाच्या दरानुसारच पुढील कालकाजाच्या दिवसापर्यंत व्याज देण्यात यावे, -

पुनर्गुंतवणुक ठेवी व आवर्ती ठेवींसाठी परिपक्वता मूल्यावर, आणि

वर्षाचे ३६५ दिवस ह्या धर्तीवर, सर्वसाधारण मुदत ठेवीच्या बाबतीत मूळ मुद्दल रकमेवर.

### ८ मुदत ठेवीची मुदतपूर्व निकासी

८.१ ठेवीदाराने तशी विनंती केल्यास, प्राथमिक (नागरी) सहकारी बँक, ती ठेव ठेवतेवेळी ठरविलेल्या संपूर्णतेच्या काळाआधीच एखाद्या मुदत ठेवीची निकासी करण्यास परवानगी देऊ शकते. मुदत ठेवीच्या मुदतपूर्व निकासीसाठीचे दंडात्मक व्याज ठरविण्याचे स्वातंत्र्य बँकांना दिले आहे.

८.२ बँकांनी खात्री करून घ्यावी की, ठेवीबाबतच्या दराबरोबर लागू असणाऱ्या दंडात्मक दराची जाणीवही ठेवीदारांना करून देण्यात आली आहे. .

- ८.३ व्यक्ती किंवा हिंदु अविभक्त कुटुंब सोडल्यास, अन्य संस्थांच्या मोठ्या ठेवीची मुदतपूर्व निकासी करण्यास, बँकांना तसे वाटल्यास, परवानगी नकारू शकतात तथापि बँकांनी अशा ठेवीदारांना मुदतपूर्व निकासी करण्यास परवानगी नसल्याबाबत पूर्वसूचना द्यावी- म्हणजे, अशा ठेवी स्वीकारतेवेळी,
- ८.४ एफसीएनआर ठेवी ठेवण्याची परवानगी असलेल्या बँकेद्वारे, एनआरई ठेवीचे विदेशीमुद्रा अनिवासी (बँका) इ. एफसीएनआर (बी)ट ठेवींमध्ये रूपांतरण करण्यासाठी मुदतपूर्व निकासीच्या दंडात्मक तरतुदी लागू असतील.

#### ८.५ लॉकइन काळावधी असलेल्या ठेव योजना

भारतीय रिझर्व बँकेच्या नजरेस आणण्यात आले आहे की, नियमित मुदत ठेवीच्या बरोबर, काही बँका, पुढील गुणविशेष असलेले ३०० दिवस ते पाच वर्षांपर्यंतचे विशेष मुदत ठेव उत्पाद देऊ करीत आहेत:

- ६ ते १२ महिन्यांच्या लॉक इन कालावधी;
- ह्या लॉक इन कालावधीत मुदतपूर्व निकासी करण्यास परवानगी नाही;
- ह्या ठेवीवर दिले जाणारे व्याजदर नेहमीच्या ठेवीवरील व्याजदराप्रमाणे नाहीत आणि
- काही बकांकडून काही अटींवर अंशतः पूर्व - प्रदानासाठी परवानगी आहे.

संबंधित संचालक मंडळांच्या मंजूरीने नवीन देशांतर्गत ठेवी मोहिमा सुरु करण्यापूर्वी प्राथमिक (नागरी) सहकारी बँकांनी खात्री करून घ्यावी की, रिझर्व बँकेने ठेवीवरील व्याजदर, मुदत ठेवीची मुदतपूर्व निकासी, मुदत ठेवीविरुद्ध कर्जे व अग्रिम राशींची मंजूरी इत्यादीबाबत वेळोवेळी दिलेल्या तरतुदीचे काटेकोरपणे पालन केलेले आहे. ह्याबाबत केलेल्या कोणत्याही उल्लंघनाची गंभीर दखल घेतली जाईल. आणि बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खाली (सहकारी सोसायट्यांना लागू असलेला) त्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. येथे स्पष्ट करण्यात येतो की, काही बँकांनी सुरु केलेल्या वरील प्रमाणे विशेष गुणविशेष व लॉक इन कालावधी असलेल्या विशेष योजना, रिझर्व बँकेच्या सूचनांनुसार नाहीत. अशा ठेव योजना सुरु करण्याच्या बँकांनी त्या ताबडतोब बंद करून तसे केल्याबाबत रिझर्व बँकेच्या संबंधित प्रादेशिक कार्यालयाला कळवावे.

#### ९. एखादी मुदत ठेव, दैनंदिन ठेवीच्या स्वरूपातील ठेव, किंवा आवर्ती ठेव ह्यांचे मुदत ठेवीमध्ये रूपांतरण करणे

चांगला प्रकारचे ॲसेट जोखीम व्यवस्थापन करण्यासाठी, मे ५, २०१० पासून ठेवीचे रूपांतरण करण्यासाठी स्वतः चीच धोरण तयार करण्याची परवानगी बँकांना देण्यात येत आहे.

#### १० बिनहक्काच्या ठेवी व अकार्यकारी/सुप्त खाती.

ज्यांची खाती अकार्यकारी झाली आहेत अशा खातेदारांचा पत्ता शोधण्यासाठी बँकांनी अधिक चांगली भूमिका बजावावी.

- एखाद्या बचत किंवा चालू खात्यात दोन वर्षांपेक्षा अधिकाळ कोणताही व्यवहार झालेला नसल्यास ते खाते अकार्यकारी/सुप्त समजले जावे. एखादे खाते 'अकार्यकारी' म्हणून वर्गीकृत करण्यासाठी, दोन्ही प्रकारचे व्यवहार, म्हणजे, ग्राहकाच्या वतीने केलेले व तृतीय पक्षाचे क्रेडिट व डेबिट व्यवहार विचारात घेतले जावे.
- एखादे खाते कार्यकारी असले किंवा नसले तरीही बचत खात्यावरील व्याज त्यात नियमितपणे जमा केले जावे. एखादी स्थिर ठेवीची पावती परिपक्व झाली असूनही तिच्या उत्पन्नाचे प्रदान न केले गेल्यास, बँकेकडे हक्क न सांगितलेल्या त्या रकमेवर बचत खात्याच्या व्याजदराने व्याज दिले जावे.

#### ११ मृत ठेवीदाराच्या ठेव खात्यावर देय असलेले व्याज

एखाद्या मृत झालेल्या ठेवीदाराच्या किंवा एक ठेवीदार मृत झाला असून दोन किंवा अधिक संयुक्त खातेदारांच्या नावे असलेल्या मुदतठेवीचे व्याज, त्यांचे कायदेशीर वारस/प्रतिनिधी/नामनिर्देशित ह्यांना देण्याबाबतची बाब त्या-त्या बँकांवर सोपविण्यात आली आहे. मात्र, त्याबाबत त्यांच्या संचालक मंडळाने ह्याबाबत पारदर्शक धोरण तयार केले असावे व ठेव स्वीकारतेवेळी ते ग्राहकांना कळविलेले असावे.

१२ **व्यवहार राउंड ऑफ करणे**

ठेवीवरील देय व्याज आणि अग्रिम राशींवर आकारण्यात येणारे व्याज हे जवळच्या रुपयापर्यंत राउंड ऑफ केले जावे. म्हणजे, ५० पैसे व त्यापेक्षा अधिक पुढील रुपयापर्यंत राउंडऑफ केले जावे. व ५० पैसेपेक्षा कमी असल्यास दुर्लक्ष करावे.

१३ **मुदत ठेवीविरुद्ध दिलेल्या अग्रिम राशीवरील मार्जिन**

मुदत ठेवीच्या प्रतिभूतीविरुद्ध बँकांनी दिलेल्या वित्तीय सहाय्यासाठी मार्जिन ठेवण्याचा निर्णय वैयक्तिक सोपविण्यात आला आहे, मात्र ह्याबाबत त्यांच्या संचालक मंडळांनी पारदर्शक धोरण ठेवावे.

१४ **नावे वाढविणे किंवा कमी करणे किंवा संयुक्त खातेदारांचे विभाजन करणे.**

प्राथमिक (नागरी) सहकारी बँका, त्यांना तसे वाटल्यास, आणि एखाद्या ठेवीच्या संयुक्त खातेधारकाने विनंती केल्यास,

- (i) तशीच परिस्थिती उद्भवल्यास संयुक्त खातेदारांची नावे कमी करण्यासाठी किंवा काढविण्यासाठी परवानगी देऊ शकते; किंवा
- (ii) एखाद्या एकमेव ठेवीदाराला दुसऱ्या व्यक्तीचे नाव खातेदार म्हणून घालण्याची परवानगी देऊ शकते; किंवा
- (iii) एखाद्या संयुक्त ठेवीचे विभाजन करून केवळ प्रत्येक खातेदारांच्याच नावे करण्यास परवानगी देऊ शकते;

मात्र, कोणत्याही बाबतीत, ती एक मुदत ठेव असल्यास, मूळ ठेवीची मुदत किंवा रक्कम ह्यात कोणत्याही बदल केला जाणार नाही.

१५ **खातेदाराचा मृत्यु झाल्यास त्या ठेवीचे विभाजन/हस्तांतरण**

एखाद्या ठेवीदाराचा मृत्यु झाल्यास, प्राथमिक (नागरी) सहकारी बँक, ती ठेव ठेवीदाराचा एक किंवा अधिक कायदेशीर वारस किंवा कायदेशीर प्रतिनिधी किंवा नामनिर्देशक ह्यांच्या नावे संयुक्तपणे किंवा इतर व्यक्तींबरोबर किंवा त्या ठेवीचे विभाजन करून त्यांच्या नावे वेगवेगळी ठेवण्यास परवानगी देऊ शकते.

१६ **गोठविलेल्या खात्यांवर व्याज प्रदान**

अंमलबजावणी प्राधीकरणांनी गोठविलेली खाती मुदत ठेवींच्या बाबतीत पुढील रीत अनुसरली जाऊ शकते -

- (i) ठेव परिपक्व झाल्यावर तिचे नूतनीकरण करण्याबाबतचे विनंतीपत्र त्या ग्राहकाकडून घेतले जावे. ठेवीदाराकडून नूतनीकरणासाठी असे विनंतीपत्र घेतेवेळी, ती ठेव किती कालासाठी नूतनीकृत करावयाची आहे ते लिहिण्यास बँकेने ठेवीदारास सांगावे. नूतनीकृत करावयाचा काल ठेवीदार निवडू शकत नसल्यास बँका ती ठेव मूल मुदतीएवढ्याच कालासाठी नूतनीकृत करू शकतात.
- (ii) ह्यासाठी कोणतीही नवीन पावती देण्याची आवश्यकता नाही. तथापि ठेव लेजरमध्ये सुयोग्य अशी नोंद केली जावी.
- (iii) त्या ठेवीचे नूतनीकरण करण्यात आले असल्याचे संबंधित सरकारी विभागाला रजिस्टर्ड पत्र/स्पीड पोस्ट/कुरियर सेवेने कळविले जावे व त्या ठेवीदारालाही तशी सूचना द्यावी. ठेवीदाराला पाठविलेल्या सूचनेमध्ये, ती ठेव कोणत्या दराने नूतनीकृत केली आहे हे कळविले जावे.
- (iv) विनंतीपत्र मिळाल्याच्या तारखेस मुदतबाह्य काल १४ दिवसांपेक्षा अधिक झाला नसल्यास, परिपक्वतेच्या तारखेपासूनच नूतनीकरण केले जावे. १४ दिवसांपेक्षा अधिक असल्यास, बँकांनी त्यांच्या धोरणानुसार असलेल्या व्याजदराने त्या मुदतबाह्य कालासाठी व्याज द्यावे आणि ते व्याजमुक्त उप खात्यात ठेवून मूळ स्थिर ठेव करतेवेळी देण्यात यावे.

१७ **सूट**

पुढील संस्थांकडून प्राथमिक (नागरी) सहकारी बँकांना मिळालेल्या ठेवींसाठी, ठेवीवरील व्याजदराच्या निदेशांमधील कोणतीही बाब लागू होणार नाही



(i) धनको व ऋणको अशा दोन्हीही नात्यांनी कॉल/नोटिसमनी मार्केटमध्ये भाग घेण्यास परवानगी असलेल्या संस्थांकडून

(ii) विदेशी मुद्रा (अनिवासी) खाते योजनेखालील कोणत्याही ठेवीदाराकडून

## १८ मनाई

### १८.१ कोणतीही बँक पुढील गोष्टी करणार नाही-

- (i) खास ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजनांव्यतिरिक्त (जेथे, कोणत्याही रकमेच्या व एकाच मुदतीच्या रु १५ लाख व त्यापेक्षा अधिक रकमेच्या व ठेवीच्या आकारमानानुसार बदलता व्याजदर दिला जाऊ शकतो त्यांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिकतर किंवा ठरीव दर दिला जातो) त्याच दिवशी व त्याच मुदतीसाठी स्वीकारलेल्या दोन ठेवींवर दिलेल्या व्याजामध्ये भेदभाव करणार नाही. मग त्या ठेवी त्याच कार्यालयात स्वीकारलेल्या असोत किंवा त्या बँकेच्या निरनिराळ्या कार्यालयात स्वीकारलेल्या असोत.
- (ii) पुढील बाबतीत सोडल्यास, कोणतीही व्यक्ती, संस्था, कंपनी, संघ, संस्था किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही स्वरूपात ठेवींवर दलाली देणार नाही-
  - (अ) एखाद्या विशेष योजनेखाली दारोदारी हिंडून ठेवी गोळा करणाऱ्या एजंटाना दिलेली दलाली.
  - (ब) रिझर्व बँक ऑफ इंडिया वेळोवेळी मंजूर केल्यानुसार कर्मचाऱ्यांना दिलेली प्रोत्साहन - रक्कम
- (iii) ठेवी गोळा करण्यासाठी ठेवीशी संबंधित अन्य उत्पाद विकण्यासाठी, वरीलखंड (२) च्या उपखंड (अ) मध्ये परवानगी दिलेल्या रितीशिवाय कोणत्याही प्रकारचा मोबदला, किंवा शुल्क किंवा दलाली देऊन कोणतीही व्यक्ती, संस्था, कंपनी, संघ, संस्था ह्यांची नेमणूक करणार नाही.
- (iv) बक्षिस/लॉटरी/निःशुल्क सहली (भारतात आणि/किंवा परदेशात) देणाऱ्या ठेवी मोहिमा सुरु करणार नाही.
- (v) विद्यमान/भावी कर्जदारांच्या कर्जविषयक गरजा भागविण्यासाठी किंवा ठेवी-मोहिमांवर मध्यस्थांना कर्ज देण्यासाठी, एजंट/तृतीय पक्षांद्वारे स्रोत उभे करणे ह्यासारख्या अनैतिक रीती अवलंबणार नाही.
- (vi) एका विशिष्ट काळासाठी बँक देऊ करत असलेल्या सरळ व्याजाचा प्रत्यक्ष दर न सांगता मुदत ठेवीवरील चक्रवाढ उत्पन्नच ठक्कपणे दाखवून ठेवी आवाहित करण्यासाठी कोणत्याही जाहिराती/साहित्य प्रकाशित करणार नाहीत.
- (vii) खाजगी वित्तपुरवठा करणाऱ्यांच्या ग्राहकांच्या लाभार्थ ठेवींच्या पावत्या देण्याची तरतुद असलेली व्यवस्थेखाली किंवा मुखत्यारनामा, नामनिर्देशक किंवा अन्य प्रकारांद्वारे, अशा ग्राहकांना अशा ठेवी परिपक्व झाल्यावर मिळतील अशा व्यवस्थेखाली, खाजगी वित्तपुरवठा करणाऱ्यांकडून किंवा इनकॉर्पोरेट न झालेल्या संस्थांकडून ठेवी स्वीकारणार नाही.
- (viii) स्थिर ठेवींच्या पावत्याविरुद्ध किंवा इतर बँकांना ठेवीविरुद्ध अग्रिम राशी देणार नाही.

### १८.२ काही विशिष्ट संस्था/संघटनांच्या नावे असलेली खाती

- (i) कोणतीही प्राथमिक (नागरी सहकारी बँक पुढील संस्थांच्या नावे बचत खाते उघडणार नाही - सहकारी विभाग/ कार्यकृती करण्यासाठी अंदाजपत्रकातील वाटपावर अवलंबून असलेल्या संस्था/म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स किंवा म्युनिसिपल कमिट्या/पंचायत समित्या/राज्य गृहनिर्माण/पाणी व सांडपाणी/ मलनिस्सारण मंडळे/राज्य पाठ्यपुस्तक प्रकाशन निगम/ सोसायट्या/महानगर विकास प्राधिकरण/राज्य/जिल्हा स्तरावरील गृह सहकारी सोसायट्या इत्यादि किंवा राजकीय पक्ष किंवा कोणतीही ट्रेडिंग/व्यापारी संस्था किंवा व्यावसायिक संस्था - मग ती संस्था मालकीची, किंवा भागीदारीची किंवा एक कंपनी किंवा एक संघ असो.

- (ii) वरील (१) ही मनाई पुढील संस्था/एजन्सीना लागू असणार नाही -
- (अ) छोट्या शेतकऱ्यांच्या विकास एजन्सी (एसएफडीए)
- (ब) सीमांतक शेतकरी व शेतीकामगारांच्या एजन्सी (एमएफएएल)
- (क) दुष्काळ होऊ शकणाऱ्या क्षेत्रातील कार्यक्रम (डीपीएपी)
- (ड) जिल्हा विकास प्राधिकरण (डीडीए)
- (ई) राज्य ग्रामीण विकास एजन्सी/सोसायटी (डीआरडीए/डीआरडीएस)
- (एफ) एकत्रीकृत जमातीय विकास एजन्सी (आयटीडीए)
- (ग) शेती-उत्पाद बाजार समित्या
- (ह) खादी व ग्रामोद्योग मंडळे
- (आय) मत्स्य शेती विकास एजन्सीज् (एफएफडीए)
- (जे) सोसायटीज् पंजीकरण अधिनियम, १८६० खाली किंवा एखादे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातजारी असलेल्या अधिनियमाखाली पंजीकृत झालेल्या सोसायट्या
- (के) कंपनीज् अधिनियम १९५६ च्या कलम २५ खाली केंद्र सरकारने परवानगी दिलेल्या, भारतीय कंपनीज् अधिनियम, १९१३ मधील संबंधित तरतुदीखाली, केंद्र सरकारचा परवाना असलेल्या व त्या अधिनियमाने नियंत्रित असलेल्या आणि 'लिमिटेड' हा शब्द किंवा 'प्रायव्हेट लिमिटेड' हे शब्द त्यांच्या नावापुढे न लावण्याची परवानगी दिलेल्या कंपन्या;
- (ल) वरील खंड १८.२ (१) मध्ये निर्देशित केलेल्या संस्थांव्यतिरिक्त आणि आयकर अधिनियम, १९६१ खाली आयकर न भरण्याची सूट असलेल्या संस्था;
- (म) 'केवळ जवाहर रोजगार योजना निधीबाबत - जिल्हा परिषदा/ग्रामपंचायती.'
- (न) एचयुएफ - मात्र तो एचयुएफ ट्रेडिंग किंवा व्यापार करण्यासाठी वापरला जात नसावा आणि ते खाते कर्त्याच्या नावेच असावे.

महापरिपत्रक  
रुपयांच्या ठेवींवरील व्याजदर

व्याजाचा दरव्याज ची ठेवी  
(देशांतर्गत आणि एनआरओ ठेवी)\*

[परिच्छेद १, ४.१, ६.१, ६.२ आणि ६.३अन्वये]

खाताचा प्रकार	टक्क्यापेक्षा जास्त
(i) चालु	प्रत्येकी ०.५ @ पेक्षा अधिक नाही
(ii) बचत	४.० @
(iii) मुदतठेवी: (अ) रु १५ लाख आणि जास्त (किमान काल ७ दिवस)	विनाशुल्क (दर, ठेव रकमे प्रमाणे बदलत राहिल)
(ब) रु १५ लाखापेक्षा कमी	विनाशुल्क (सर्व ग्राहकांसाठी समान)
<p>@ नागरी सहकारी बँकांना (युसीबी) तसे वाटल्यास, बचत खाती व चालु खात्यांवर अनुक्रमे दरसाल एक टक्का व अर्धा टक्का ह्यापेक्षा जास्त व्याज देण्याची परवानगी आहे. वरील तरतुदीमुळे त्यांच्या ठेवींचा खर्च वाढत असल्याने, युसीबींना पुढील उपाय करण्याबाबत प्रोत्साहन देण्यात येत आहे</p> <p>(i) वाणिज्य बँका देऊ करत असलेल्या व्याजापेक्षा अधिकतर व्याज, बचतखात्यांवर देऊ नये. (ii) चालु खात्यांवर व्याज देऊ नये.</p>	

\* सर्वसाधारण अनिवासी (एनआरओ) ठेवी ह्या केवळ रिझर्व बँकेने ह्याबाबत प्राधिकृत केलेल्या बँकांनीच स्वीकाराव्यात.

**महापरिपत्रक**  
**ठेवीवरील व्याजदर**  
**ठेवीवरील व्याजदर (एनआरई ठेवी)\***  
 [परिच्छेद १, ४.१अन्वये]

खाताचा प्रकार	टक्क्यापेक्षा जास्त
(i) चालु	शून्य
(ii) बचत	@
(iii) मुदत ठेवी	@ @

\*अनिवासी (बाह्य) रुपये ठेवी केवळ रिझर्व बँकेने ह्याबाबत प्राधिकृत केलेल्या बँकांनीच स्वीकाराव्यात.

@ (i) नोव्हेंबर १७, २००५ रोजी भारतातील व्यवहार बंद झाल्यापासून, एनआरई बचत ठेवीवरील व्याजदर सहामहिने मुदतीच्या युएस डॉलर ठेवीवरील लिबॉर/स्वॅप दरां ऐवजी, देशांतर्गत बचत खात्यांना लागू असलेल्या व्याजदराएवढेच असावेत..

(ii) एनआरई बचत ठेवीवरील अग्रिम राशी: येथे स्पष्ट करण्यात येते की, एनआरई बचत ठेवीचा खातेदार ती बचत ठेव केव्हाही काढू शकत असल्याने बँकांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणतेही लिएन ठेवू नये.

@ @

(i) २९ एप्रिल, २००३ पासून नवीन एनआरई ठेवींचा परिपक्वता काल, सर्वसाधारणतः १ वर्ष ते ३ वर्षांचा असेल. सध्याचा परिपक्वता काल संपल्यावर नूतनीकरण केलेल्या एनआरई ठेवींनाही हे लागू असेल.

एखादी बँक, तिचा ऑसेट लायबिलिटी व्यवस्थापनाचा विचार करुन अशा ठेवी ३ वर्षांपेक्षा अधिक काळासाठी स्वीकारू इच्छित असल्यास ती तसे करू शकते - मात्र, अशा दीर्घ मुदतीच्या ठेवीवरील व्याजदर, ३ वर्षांच्या एनआरई ठेवींना लागू असलेल्या व्याजदरापेक्षा अधिक नसावा.

(i) एक ते तीन वर्षांच्या प्रत्यावर्तनीय नवीन एनआरई ठेवीवरील व्याजदर:

अनु. क्र.	रोजी व्यवहार बंद झाल्यावर	ह्यापेक्षा अधिक व्याजदर नसावा
१	सप्टेंबर १६, २००८	सुसंगत परिपक्वतेच्या युएसडॉलर्स साठीचा, मागील महिन्याच्या शेवटच्या अखेरीस असलेल्या लिबॉर/स्वॅप दर अधिक ५० बेसिस पॉईंट्स
२	ऑक्टोबर १५, २००८	सुसंगत परिपक्वतेच्या युएसडॉलर्स साठीचा, मागील महिन्याच्या शेवटच्या अखेरीस असलेल्या लिबॉर/स्वॅप दर अधिक १०० बेसिस पॉईंट्स
३	नोव्हेंबर १५, २००८	सुसंगत परिपक्वतेच्या युएसडॉलर्स साठीचा, मागील महिन्याच्या शेवटच्या अखेरीस असलेल्या लिबॉर/स्वॅप दर अधिक १७५ बेसिस पॉईंट्स

- (अ) २४ एप्रिल, २००७ पासून केलेल्यासाठी, सुसंगत परिपक्वतेच्या युएस डॉलर्ससाठी मागील महिन्याच्या आखेरच्या कामाच्या दिवशी असलेल्या लिबॉर/स्वॅप दरापेक्षा अधिक नसावा. असे दर तीन वर्षांपेक्षा अधिक परिपक्वतेसाठी तसेच सध्याचा परिपक्वता काल संपल्यानंतर नूतनीकरण केलेल्या एनआरई ठेवीनाही लागू होतील.
- (ब) जानेवारी ३१, २००७ पासून केलेल्यासाठी, सुसंगत परिपक्वतेच्या युएस डॉलर्स साठीचा, मागील महिन्याच्या शेवटच्या अखेरीस असलेल्या लिबॉर/स्वॅप दर अधिक ५० बेसिस पॉईंट्स. असे दर तीन वर्षांपेक्षा अधिक परिपक्वतेसाठी तसेच सध्याचा परिपक्वता काल संपल्यानंतर नूतनीकरण केलेल्या एनआरई ठेवीनाही लागू होतील;
- (क) एप्रिल १८, २००६ पासून केलेल्यासाठी, सुसंगत परिपक्वतेच्या युएसडॉलर्स साठीचा, मागील महिन्याच्या शेवटच्या अखेरीस असलेल्या लिबॉर/स्वॅप दर अधिक १०० बेसिस पॉईंट्स. असे दर तीन वर्षांपेक्षा अधिक परिपक्वतेसाठी तसेच सध्याचा परिपक्वता काल संपल्यानंतर नूतनीकरण केलेल्या एनआरई ठेवीनाही लागू होतील;
- (ड) नोव्हेंबर १७, २००५ पासून केलेल्यासाठी, सुसंगत परिपक्वतेच्या युएसडॉलर्स साठीचा, मागील महिन्याच्या शेवटच्या अखेरीस असलेल्या लिबॉर/स्वॅप दर अधिक ७५ बेसिस पॉईंट्स. असे दर तीन वर्षांपेक्षा अधिक परिपक्वतेसाठी तसेच सध्याचा परिपक्वता काल संपल्यानंतर नूतनीकरण केलेल्या एनआरई ठेवीनाही लागू होतील;
- (ई) नोव्हेंबर १, २००४ पासून केलेल्यासाठी, सुसंगत परिपक्वतेच्या युएसडॉलर्स साठीचा, मागील महिन्याच्या शेवटच्या अखेरीस असलेल्या लिबॉर/स्वॅप दर अधिक ५० बेसिस पॉईंट्स असे दर तीन वर्षांपेक्षा अधिक परिपक्वतेसाठी तसेच सध्याचा परिपक्वता काल संपल्यानंतर नूतनीकरण केलेल्या एनआरई ठेवीनाही लागू होतील;
- (एफ) एप्रिल १७, २००४ रोजी भारतात व्यवहार बंद झाल्यावर केलेल्यासाठी त्याच परिपक्वतेच्या युएस डॉलर्ससाठी असलेल्या लिबॉर/स्वॅप दरापेक्षा अधिक नसावा;
- (ग) ऑक्टोबर १८, २००३ रोजी भारतात व्यवहार बंद झाल्यानंतर केलेल्यासाठी त्याच परिपक्वतेच्या युएस डॉलर्ससाठी असलेली लिबॉर/स्वॅप दर अधिक २५ पॉईंट पेक्षा अधिक नसावा.
- (घ) सप्टेंबर १५, २००३ रोजी भारतातील व्यवहार बंद झाल्यानंतर केलेल्यासाठी त्याच परिपक्वतेच्या युएस डॉलर्ससाठी असलेली लिबॉर/स्वॅप दर अधिक १०० पॉईंट पेक्षा अधिक नसावा.
- (आय) जुलै १७, २००३ रोजी भारतात व्यवहार द झाल्यानंतर केलेल्यासाठी त्याच परिपक्वतेच्या युएस डॉलर्ससाठी असलेली लिबॉर/स्वॅप दर अधिक २५० पॉईंट पेक्षा अधिक नसावा.
- (जे) पुढील महिन्यापासून देऊ करावयाच्या व्याजदरांसाठी मर्यादा-दर ठरविण्यासाठी, मागील महिन्याच्या शेवटच्या दिवशी असलेला लिबॉर/स्वॅप दर आधारभूत समजला जाईल. एनआरआय ठेवीवरील व्याजदर काढण्यासाठी एफईडीएआयने दिलेल्या लिबॉर/स्वॅप दरांचा संदर्भ घेतला जाईल.
- (के) कार्यकारी सोयीसाठी व्याजदर सर्वात जवळच्या दशांश चिन्हापर्यंत राउंड ऑफ केला जावा. उदा. काढलेला ३.६७ टक्के व्याजदर ३.७ टक्के होईल आणि ३.६४ टक्के व्याजदर ३.६ टक्के होईल.
- (एल) वरील व्याजदर एनआरई ठेवीच्या नूतनीकरणाबाबतही लागू होतील.
- (एम) ३ वर्षांच्या ठेवीसाठी वरीलप्रमाणे ठरविलेले व्याजदर, परिपक्वताकाल ३ वर्षांपेक्षा अधिक परिपक्वता कालालाही लागू असतील.

**महापरिपत्रक**  
**रुपयांच्या ठेवींवरील व्याजदर**  
**महापरिपत्रकात एकत्रित केलेल्या परिपत्रकाची यादी**

अनु.क्र.	परिपत्रक क्रमांक	दिनांक	विषय
१	युबीडी.बीपीडी.पीसीबी.सीआयआर .क्र.४५/१३.०१.०००/२००९-१०	०३-०५-२०११	ठेवींवरील व्याज दर
२	युबीडी.बीपीडी.पीसीबी.सीआयआर .क्र.६५/१३.०१.०००/२००९-१०	०५-०५-२०१०	प्राथमिक (नागरी) सहकारी बँकांद्वारे, मुदत ठेवी, दैनंदिन ठेवी, किंवा आवर्ती ठेवी ह्यांचे रुपांतरण करून मुदत ठेवींमध्ये पुनर्गुंतवणुक करणे.
३	युबीडी (पीसीबी) बीपीडी. सीआयआर . क्र. ४८ /१३.०१.०००/२००९-१०	०४-०३-२०१०	डेली उत्पाद धर्तीवर बचत खात्यावर व्याज प्रदान
४	युबीडी.(पीसीबी).बीपीडी.सीआयआर .क्र.७/१३.०१.०००/२००९-१०	०१-०९-२००९	डेली उत्पाद धर्तीवर बचत खात्यावर व्याज प्रदान
५	युबीडी (पीसीबी) बीपीडी. सीआयआर . .क्र.४/१३.०१.०००/२००९-१०	२०-०८-२००९	युसीबीनी गोठविलेल्या खात्यांवरील व्याज प्रदान
६	युबीडी.पीसीबी.को.बीपीडी.सीआयआर .क्र.२५/१३.०१.०००/२००८-०९	१७-११-२००८	अनिवासी (बाह्य) रुपये (एनआरई) ठेवींवरील व्याजदर - (युसीबी)
७	युबीडी.पीसीबी.को.बीपीडी.सीआयआर .क्र.२२/१३.०१.०००/२००८-०९	१६-१०-२००८	अनिवासी (बाह्य) रुपये (एनआरई) ठेवींवरील व्याजदर - (युसीबी)
८	युबीडी.पीसीबी.को.बीपीडी.सीआयआर .क्र.२१/१३.०१.०००/२००८-०९	०१-१०-२००८	युसीबीनी गोठविलेल्या खात्यांवरील व्याज प्रदान
९	युबीडी पीसीबी को. बीपीडी. सीआयआर .क्र.१६/१३.०१.०००/२००८-०९	१९-०९-२००८	अनिवासी (बाह्य) रुपये (एनआरई) ठेवींवरील व्याजदर - (युसीबी)
१०	युबीडी बीपीडी (पीसीबी) सीआयआर .क्र.९ /१३.०१.०००/२००८-०९	०१-०९-०८	युसीबीमधील बिनहक्काच्या ठेवी आणि अकार्यकारी.सुप्त
११	युबीडी.(पीसीबी).सीओ .बीपीडी.सीआयआर .क्र. १६/१३.०१.०००/२००८-०९	१९-०९-०८	अनिवासी (बाह्य) रुपये (एनआरई) ठेवींवरील व्याजदर - (युसीबी)
१२	युबीडी.बीपीडी.एँद सीआयआर . क्र.१७ /१३.०१.०००/२००८-०९	१९-०९-०८	एफसीएनआर (बी) ठेवींवरील व्याजदर - युसीबीज्(एडीज्)
१३	युबीडी (पीसीबी) को.बीपीडी.सीआयआर .क्र.२१ /१३.०१.०००/२००८-०९	०१-१०-०८	युसीबीनी गोठविलेल्या खात्यांवरील व्याज प्रदान
१४	युबीडी (पीसीबी) को. बीपीडी. सीआयआर . .क्र.२२/१३.०१.०००/०८-०९	१६-१०-०८	अनिवासी (बाह्य) रुपये (एनआरई) ठेवींवरील व्याजदर - (युसीबी)
१५	युबीडी.बीपीडी.एँद.सीआयआर .क्र.२३/१३.०१.०००/२००८-०९	१६-१०-०८	एफसीएनआर (बी) ठेवींवरील व्याजदर - युसीबीज्(एडीज्)
१६	युबीडी (पीसीबी) को.बीपीडी.सीआयआर . क्र. २५/१३.०१.०००/२००८-०९	१७-११-०८	अनिवासी (बाह्य) रुपये (एनआरई) ठेवींवरील व्याजदर - (युसीबी)
१७	युबीडी.बीपीडी. एँद.सीआयआर . क्र. २६/१३.०१.०००/०८-०९	१७-११-०८	एफसीएनआर (बी) ठेवींवरील व्याजदर - युसीबीज्(एडीज्)
१८	युबीडी (पीसीबी) को बीपीडी सीआयआर क्र: २१/१३.०१.०००/२००७-०८	१५-११-०७	लॉक-इन कालासह ठेवी योजना

१९	युबीडी पीसीबी को बीपीडी सीआयआर क्र: ३७/१३.०१.०००/२००६-०७	२६-०४-२००७	अनिवासी (बाह्य) रुपये (एनआरई) ठेवीवरील व्याजदर - (युसीबी)
२०	युबीडी पीसीबी को बीपीडी सीआयआर क्र: २८/१३.०१.०००/२००६-०७	०५-०२-२००७	अनिवासी (बाह्य) रुपये (एनआरई) ठेवीवरील व्याजदर - (युसीबी)
२१	युबीडी.पीसीबी.सीआयआर .४८/१३.०१.००/२००५-०६	२०.०४.२००६	अनिवासी (बाह्य) रुपये (एनआरई) ठेवीवरील व्याजदर - (युसीबी)
२२	युबीडी.पीसीबी.सीआयआर .४२/१३.०१.००/२००५-०६	०५.०४.२००६	अनिवासी ठेवीवरील व्याजदर - युसीबीज्.
२३	युबीडी.पीसीबी.सीआयआर .१७/१३.०१.००/२००५-०६	२२.११.२००५	अनिवासी (बाह्य) रुपये (एनआरई) ठेवीवरील व्याजदर - (युसीबी)
२४	युबीडी.पीसीबी.सीआयआर .२७/१३.०१.००/२००४-०५	१.११.२००४	अनिवासी (बाह्य) रुपये (एनआरई) ठेवीवरील व्याजदर - (युसीबी)
२५	युबीडी.क्र.२८/१३.०१.००/२००४-२००५	१.११.२००४	देशांतर्गत/सर्वसाधारण अनिवासी (एनआरओ) मुदत ठेवीची मुदत कमी करणे.
२६	बीपीडी.पीसीबी.सीआयआर .४९/१३.०१.००/२००२-०३	२९-०४-२००३	अनिवासी (बाह्य) रुपये (एनआरई) खाते योजनेखालील ठेवी
२७	युबीडी.बीपीडी(पीसीबी)सीआयआर .क्र.४/१३.०१.००/२००२-०३	१७-०७-२००३	अनिवासी (बाह्य) रुपये खात्याखालील (एनआरईखाती) ठेवीवरील व्याजदर
२८	युबीडी.को.बीपीडी.क्र.१४/१३.०१.००/२००३-०४	१७-०९-२००३	अनिवासी (बाह्य) रुपये खात्याखालील (एनआरईखाती) ठेवीवरील व्याजदर
२९	युबीडी.बीपीडी(पीसीबी)सीआयआर .क्र.२०/१३.०१.००/२००३-०४	१८-१०-२००३	अनिवासी (बाह्य) रुपये खात्याखालील (एनआरईखाती) ठेवीवरील व्याजदर
३०	युबीडी.बीपीडी(पीसीबी)सीआयआर .क्र.४३/१३.०१.००/२००३-०४	०८-०४-२००४	देशांतर्गत/सर्वसाधारण अनिवासी (एनआरओ) व अनिवासी बाह्य (एनआरई) खात्यांमधील रुपये स्वरूपातील ठेवीवरील व्याजदर
३१	युबीडी.बीपीडी(पीसीबी)सीआयआर .क्र.४६/१३.०१.००/२००३-०४	१७-०४-२००४	अनिवासी (बाह्य) रुपये खात्याखालील (एनआरईखाती) ठेवीवरील व्याजदर
३२	बीपीडी.पीसीबी.सीआयआर .४९/१३.०१.००/२००२-०३	२९-०४-२००३	अनिवासी (बाह्य) रुपये (एनआरई) खाते योजनेखालील ठेवी
३३	युबीडी.बीपीडी(पीसीबी)सीआयआर .क्र.४/१३.०१.००/२००२-०४	१७-०७-२००३	अनिवासी (बाह्य) रुपये खात्याखालील (एनआरईखाती) ठेवीवरील व्याजदर
३४	युबीडी.को.बीपीडी. क्र.१४/१३.०१.००/२००३-०४	१७-०९-२००३	अनिवासी (बाह्य) खात्यांखालील ठेवलेल्या ठेवीवरील व्याजदर
३५	युबीडी.बीपीडी(पीसीबी)सीआयआर .क्र.२०/१३.०१.००/२००३-०४	१८-१०-२००३	अनिवासी (बाह्य) रुपये खात्याखालील (एनआरईखाती) ठेवीवरील व्याजदर
३६	युबीडी.बीपीडी(पीसीबी)सीआयआर .क्र.४३/१३.०१.००/२००३-०४	०८-०४-२००४	देशांतर्गत/सर्वसाधारण अनिवासी (एनआरओ) व अनिवासी बाह्य (एनआरई) खात्यांमधील रुपये स्वरूपातील ठेवीवरील व्याजदर
३७	युबीडी.बीपीडी(पीसीबी)सीआयआर .क्र.४६/१३.०१.००/२००३-०४	१७-०४-२००४	अनिवासी (बाह्य) रुपये खात्याखालील (एनआरईखाती) ठेवीवरील व्याजदर
३८	युबीडी.व्हड.डीआयआर . (पीसीबी)क्र.४२/१३.०१.००/२०००-०१	२५-०३-०३	ठेवीवरील व्याज दर
३९	युबीडी.क्र.पीसीबी.डीआयआर .१०/१३.०१.००/२०००-०१	१९-०४-२००१	ठेवीवरील व्याज दर
४०	युबीडी.क्र.डीएस.डीआयआर .३/१३.०१.००/२०००-०१	०३-०१-२००१	ठेवीवरील व्याज दर
४१	युबीडी.क्र.डीएस(पीसीबी)सीआयआर .२०/१३.०१.००/२०००-०१	२२-१२-२०००	मुदत ठेवीविरुद्ध अग्रिम राशीवरील व्याजदर
४२	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी.डीआयआर .१०/१३.०१.००/१९९९-२०००	२७-०४-२०००	ठेवीवरील व्याज दर

४३	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी.सीआयआर .३२/१३.०१.००/ १९९९-२०००	२७-०४-२०००	अनिवासी (बाह्य) खात्यांखाली ठेवलेल्या ठेवीवरील व्याजदर
४४	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी.सीआयआर .२९/१३.०१-००/ १९९९-२०००	०१-०४-२०००	ठेवीवरील व्याज दर
४५	युबीडी.डीएस.पीसीबी-डीआयआर .७/१३.०१- ००/१९९९-२०००	०१-०७-२०००	ठेवीवरील व्याज दर
४६	युबीडी.डीएस.२/१३.०१.००/१९९९-२०००	२१-०९-१९९९	ठेवीवरील व्याज दर
४७	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी.सीआयआर .९/१३.०१.००/ १९९९-२०००	२१-०९-१९९९	ठेवीवरील व्याज दर
४८	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी.सीआयआर .५९/१३.०१.००/९७-९८	२६-०५-१९९८	ठेवीवरील व्याज दर
४९	युबीडी.क्र.डीएस.डीआयआर .पीसीबी.१४/१३.०१.००/९७-९८	२९-०४-१९९८	ठेवीवरील व्याज दर
५०	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी.सीआयआर .५३/१३.०१.००/९७-९८	२९-०४-१९९८	ठेवीवरील व्याज दर
५१	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी.सीआयआर .१२/१३.०१.००/९७-९८	२१-१०-१९९७	ठेवीवरील व्याज दर
५२	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी.डीआयआर .५/१३.०१.००/९७-९८	२१-१०-१९९७	ठेवीवरील व्याज दर
५३	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी.डीआयआर .२/१३.०१.००/९७-९८	१२-०९-१९९७	अनिवासी (बाह्य) रुपये (एनआरई) खाते योजनेखालील ठेवी
५४	युबीडी.क्र.डीएस.सीआयआर .पीसीबी.६/१३.०१.००/९७/ ९८	१२-०९-१९९७	अनिवासी (बाह्य) रुपये (एनआरई) खाते योजनेखालील ठेवी
५५	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी.सीआयआर .२/१३.०१.००/९७-९८	१७-०७-१९९७	ठेवीवरील व्याज दर
५६	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी.डीआयआर .२६/१३.०१.००/९६-९७	२५-०६-१९९७	ठेवीवरील व्याज दर
५७	युबीडी.क्र.ड्स्व.क्व.डीआयआर .२७/१३.०१.००/९६-९७	२५-०६-१९९७	अनिवासी (बाह्य) रुपये (एनआरई) खाते योजनेखालील ठेवी
५८	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी.सीआयआर .५७/१३.०१.००/९६-९७	२५-०६-१९९७	ठेवीवरील व्याज दर
५९	युबीडी.क्र.डीएस.सीआयआर .पीसीबी.५८/१३.०१.००/९६-९७	२५-०६-१९९७	ठेवीवरील व्याज दर अनिवासी (बाह्य) रुपये (एनआरई) खाते योजनेखालील ठेवी
६०	युबीडी.क्र.ड्स्व.क्व.डीआयआर .२७/१३.०१.००/९६-९७	२५-०६-१९९७	ठेवीवरील व्याज दर
६१	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी.सीआयआर ४५/१३.०१.००/९६-९७	१९-०४-१९९७	ठेवीवरील व्याजदर- मुदत ठेवीची मुदतपूर्व निकासी
६२	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी.डीआयआर .२०/१३.०१.००/९६-९७	१५-०४-१९९७	ठेवीवरील व्याज दर
६३	युबीडी.क्र.डीएस(पीसीबी)डीआयआर .२१/१३.०१.००/९६-९७	१५-०४-१९९७	ठेवीवरील व्याज दर
६४	युबीडी.क्र.डीएस.सीआयआर .पीसीबी.४४/१३.०१.००/९६-९७	१५-०४-१९९७	ठेवीवरील व्याज दर
६५	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी.सीआयआर .२१/१३.०१.००- ९६/९७	१९-१०-१९९६	ठेवीवरील व्याज दर
६६	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी.सीआयआर .१८/१३.०१.००/९६-९७	३०-०८-१९९६	ठेवीवरील व्याज दर
६७	युबीडी.क्र.डीएस.डीआयआर .९/१३.०१.००/९६-९७	३०-०८-१९९६	ठेवीवरील व्याज दर
६८	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी.सीआयआर	०९-०८-१९९६	मुदत ठेवीविरुद्ध अग्रिम राशीवरील व्याजदर



	.१६/१३.०१.००/९६-९७		
६९	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी.सीआयआर .२/१३.०१.००/९६-९७	०१-०७-१९९६	ठेवीवरील व्याज दर
७०	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी.डीआयआर .२/१३.०१.००/९६-९७	०१-०७-१९९६	ठेवीवरील व्याज दर
७१	युबीडी.क्र.(पीसीबी.)डीआयआर .२५/१३.०१.००/९५-९६	०३-०४-१९९६	ठेवीवरील व्याज दर
७२	युबीडी.क्र.डीएस.सीआयआर .पीसीबी.५९/१३.०१.००/९५-९६.	०३-०४-१९९६	ठेवीवरील व्याज दर
७३	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी.डीआयआर .२४/१३.०१.००/९५-९६	३०-०३-१९९६	ठेवीवरील व्याज दर
७४	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी.सीआयआर .५७/१३.०१.००/९५-९६	३०-०३-१९९६	ठेवीवरील व्याज दर
७५	युबीडी.क्र.डीएस.(पीसीबी.)१२/१३.०१.००/९५-९६	३०-१०-१९९५	ठेवीवरील व्याज दर
७६	युबीडी.क्र.डीएस.सीआयआर .पीसीबी.२४/१३.०१.००/९५-९६.	३०-१०-१९९५	ठेवीवरील व्याज दर
७७	युबीडी.क्र.डीएस.(पीसीबी)डीआयआर .१०/१३.०१.००/ ९५-९६	२९-०९-१९९५	मुदत ठेवीविरुद्ध अग्रिम राशीवरील व्याजदर
७८	युबीडी.क्र.डीएस.सीआयआर .पीसीबी.१५/१३.०१.००/९५-९६	२९-०९-१९९५	ठेवीवरील व्याज दर
७९	युबीडी.क्र.डीएस.सीआयआर .पीसीबी.१७/१३.०१.००/९५-९६.	०९-०९-१९९५	मुदत ठेवीविरुद्ध अग्रिम राशीवरील व्याजदर
८०	युबीडी.क्र.डीएस.(पीसीबी.) ८/१३.०१.००/९५-९६	२९-०९-१९९५	ठेवीवरील व्याज दर
८१	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी.डीआयआर .१७/१३.०१.००/९४-९५.	०६-०५-१९९५	ठेवीवरील व्याज दर
८२	युबीडी.क्र.डीएस.(पीसीबी)डीआयआर .१३(१३.०१.००)/ ९४/९५	१७-०४-१९९५	ठेवीवरील व्याज दर
८३	युबीडी.क्र.डीएस.सीआयआर .पीसीबी.५०(१३.०१.००)/ ९४-९५	१७-०४-१९९५	ठेवीवरील व्याज दर
८४	युबीडी.क्र.डीएस.(पीसीबी.)डीआयआर .१०(१३.०१.००)/९४-९५	०९-०२-१९९५	ठेवीवरील व्याज दर
८५	युबीडी.क्र.डीएस.सीआयआर .पीसीबी.४२(१३.०१.००)/ ९४-९५	०९-०२-१९९५	ठेवीवरील व्याज दर
८६	युबीडी.क्र.डीएस.सीआयआर .पीसीबी.४०/१३.०१.००/९४-९५.	०४-०२-१९९५	ठेवीवरील व्याज दर
८७	युबीडी.डीएस.सीआयआर .पीसीबी.२६/१३.०१.००/९४- ९५	२६-१०-१९९४	ठेवीवरील व्याज दर - मुदत ठेवीविरुद्धच्या अग्रिम राशीवरील मार्जिन
८८	युबीडी.डीएस.पीसीबी.डीआयआर .७/१३.०१.००/९४- ९५	२६-१०-१९९४	ठेवीवरील व्याज दर
८९	युबीडी.क्र.डीएस.सीआयआर (पीसीबी)२१/(१३.०१.००)/९४-९५	१७-१०-१९९४	ठेवीवरील व्याज दर
९०	युबीडी.क्र.डीएस.सीआयआर .पीसीबी.२२/(१३.०१.००)/ ९४-९५	१७-१०-१९९४	अनिवासी (बाह्य) रुपये खात्याखालील (एनआरईखाती) ठेवीवरील व्याजदर
९१	युबीडी.क्र.(पीसीबी)डीआयआर .४/(१३.०१.००)/९४-९५	१७-१०-१९९४	ठेवीवरील व्याज दर
९२	युबीडी.क्र.डीएस(पीसीबी)डीआयआर .५/(१३.०१.००)/ ९४-९५	१७-१०-१९९४	ठेवीवरील व्याज दर
९३	युबीडी.डीएस.सीआयआर .९६१/१३.०२.००/९४-९५	०७-०७-१९९४	ठेवीवरील व्याज दर

९४	युबीडी.डीएस.पीसीबी.डीआयआर १/१३.०१.००/९४-९५	०५-०७-१९९४	ठेवीवरील व्याज दर
९५	युबीडी.क्र.पीसीबी.(सीआयआर ).८३/१३-०१.००/९३-९४	१६-०६-१९९४	बचतखात्यावरील व्याज काढणे - मासिक उत्पाद ठरविणे
९६	युबीडी.क्र.(पीसीबी)सीआयआर .७०/(१३.०१.००)/९३-९४	१४-०५-१९९४	ठेवीवरील व्याज दर
९७	युबीडी.क्र.(पीसीबी)डीआयआर .३/(१३.०१.००)/९३-९४	१४-०५-१९९४	अनिवासी (बाह्य) रुपये (एनआरई) खाते योजनेखालील ठेवी
९८	युबीडी.क्र.(पीसीबी)सीआयआर .५८/१३.०१.००/९३-९४	१६-०२-१९९४	ठेवीवरील व्याजदर - मुदतपूर्व निकासी
९९	युबीडी.क्र.(पीसीबी)सीआयआर .५४/१३.०१.००/९३-९४	०८-०२-१९९४	किमान कालावधीपूर्वी मुदत ठेवीची निकासी - ठेवीविरुद्ध दिलेल्या अग्रिम राशीवरील व्याजदर
१००	युबीडी.क्र.(पीसीबी)डीसी.२४/(१३.०१.००)/९३-९४	११-१०-१९९३	ठेवीवरील व्याज दर
१०१	युबीडी.क्र.(पीसीबी)डीसी.२५/(१३.०१.००)/९३-९४	११-१०-१९९३	ठेवीवरील व्याज दर
१०२	युबीडी.क्र.(पीसीबी)१५/डीसी(१३.०१.००)-९३/९४	०१-०९-१९९३	ठेवीवरील व्याज दर
१०३	युबीडी.क्र.(पीसीबी)डीसी.१६/(१३.०१.००)/९३-९४	०१-०९-१९९३	ठेवीवरील व्याज दर
१०४	युबीडी.क्र.(पीसीबी)९/(१३.०१.००)/९३-९४	०४-०८-१९९३	४६ दिवसांसाठी असलेल्या मुदतठेवीची मुदतपूर्व निकासी - ठेवीविरुद्ध दिलेल्या अग्रिम राशी वरील व्याजदर
१०५	युबीडी.क्र.(पीसीबी)९१/डीसी(१३.०१.००)९२-९३	२३-०६-१९९३	ठेवीवरील व्याज दर
१०६	युबीडी.क्र.(पीसीबी)९२/डीसी.वी.१(बी)/९२-९३	२३-०६-१९९३	ठेवीवरील व्याज दर
१०७	युबीडी.(पीसीबी)७८/डीसी.वी.१(बी)/९२-९३	२६-०५-१९९३	ठेवीवरील व्याजदर मुदतपूर्व निकासी
१०८	युबीडी.(पीसीबी)६८/डीसी.वी.१(बी)/९२-९३	१५-०५-१९९३	ठेवीवरील व्याज दर
१०९	युबीडी.(पीसीबी)६९/डीसी.वी.१(बी)/९२-९३	१५-०५-१९९३	ठेवीवरील व्याज दर - अधिकतर काळासाठी ठेवी स्वीकारणे
११०	युबीडी.क्र.(पीसीबी)५६ए/डीसी.वी.१(बी)/९२-९३	०७-०४-१९९३	ठेवीवरील व्याज दर
१११	युबीडी.क्र.(पीसीबी)५७/डीसी.वी.१(बी)/९२-९३	०७-०४-१९९३	अनिवासी (बाह्य) रुपये खात्याखालील
११२	युबीडी.क्र.(सक)१०४/डीसी.वी.१(बी)/९२-९३	१३-०३-१९९३	ठेवीवरील व्याज दर
११३	युबीडी.क्र.(पीसीबी)५०/डीसी.वी.१(बी)/९२-९३	२७-०२-१९९३	ठेवीवरील व्याज दर
११४	युबीडी.क्र.(पीसीबी)५१/डीसी.वी.१(बी)/९२-९३	२७-०२-१९९३	ठेवीवरील व्याज दर
११५	युबीडी.(डीसी)३६/वी.१/९२-९३ २८	२८-०१-१९९३	ठेवीवरील व्याजदरांबाबत निदेश - देणगीचे परवानगीयोग्य मूल्य
११६	युबीडी.क्र.(पीसीबी)२४/डीसी.वी.१/९२-९३	०८-१०-१९९२	ठेवीवरील व्याज दर
११७	युबीडी.क्र.(पीसीबी)२३/डीसी.वी.१/९२-९३	०८-१०-१९९२	ठेवी [विदेशी मुद्रा (अनिवासी) खाती व अनिवासी (बाह्य) रुपये खाती सोडून]
११८	युबीडी.(पीसीबी)१५/डीसी.वी.१-९२/९३	१८-०९-१९९२	४६ दिवसांसाठी असलेल्या मुदतठेवीची मुदतपूर्व निकासी
११९	युबीडी.(उआफ़)१/डीसी(वी.१)-९२/९३	२४-०७-१९९२	बचत ठेवीवरील व्याजदर
१२०	युबीडी.क्र.(पीसीबी)७०/डीसी.वी.१-९१/९२	२३-०४-१९९२	ठेवीवरील व्याज दर
१२१	युबीडी.पीसीबी.७१/डीसी.वी.१-९१/९२	२३-०४-१९९२	ठेवीवरील व्याज दर
१२२	युबीडी.क्र.(पीसीबी)६४/डीसी.वी.१.९१/९२	२१-०४-१९९२	ठेवीवरील व्याज दर

१२३	युबीडी.क्र.(पीसीबी)६५/डीसी.वी.१-११/१२	२१-०४-१९९२	ठेवीवरील व्याज दर
१२४	युबीडी.(सक)४८/डीसी/वी.१(बी)-११/१२	३०-११-१९९१	ठेवीवरील व्याज दर
१२५	युबीडी(पीसीबी)२४/डीसी.वी-१-११/१२	०८-१०-१९९१	ठेवीवरील व्याज दर
१२६	युबीडी(पीसीबी)२५/डीसी.वी-१-११/१२	०८-१०-१९९१	ठेवीवरील व्याज दर
१२७	युबीडी(पीसीबी)१९/डीसी.वी-१-११/१२	२०-०९-१९९१	ठेवीवरील व्याज दर
१२८	युबीडी(पीसीबी)२०/डीसी.वी-१-११/१२	२०-०९-१९९१	ठेवीवरील व्याजदर - बचत खाते उघडणे
१२९	युबीडी.क्र(रो)६/डीसी(वी.१)-११/१२	१७-०९-१९९१	ठेवीवरील व्याजदत - मुदत ठेवीवर व्याज प्रदान करणे
१३०	युबीडी(पीसीबी)१.डीसी.वी.१-११/१२	२२-०७-१९९१	ठेवीवरील व्याज दर
१३१	युबीडी(पीसीबी)२/डीसी.वी-१-११/१२	२२-०७-१९९१	ठेवीवरील व्याज दर
१३२	युबीडी.पीसीबी.७६/डीसी-वी-१-१०/११	२६-०४-१९९१	ठेवीवरील व्याजदर - मुदत ठेवीची मुदतपूर्व निकासी - व्याज काढण्याची रीत व दर
१३३	युबीडी.क्र(पीसीबी)६४/डीसी-वी-१-१०/११	१२-०४-१९९१	ठेवीवरील व्याज दर
१३४	युबीडी.क्र(पीसीबी)६५/डीसी-वी-१-१०/११	१२-०४-१९९१	ठेवीवरील व्याज दर
१३५	युबीडी.क्र(पीसीबी)६७/डीसी(वी.१)१०/११	१२-०४-१९९१	ठेवीवरील व्याज दर
१३६	युबीडी.क्र.(पीसीबी)६८/डीसी-वी-१-१०/११	१२-०४-१९९१	अनिवासी (बाह्य) रुपये खात्याखालील
१३७	युबीडी.क्र.(पीसीबी)४४/डीसी(वी.१)-१०/११		ठेवीवरील व्याजदर
१३८	युबीडी.(पीसीबी)३४/डीसी.वी-१-१०/११	१६-०१-१९९१	ठेवीवरील व्याज दर
१३९	युबीडी.डीसी.२९/वी.१-१०/११	०८-१२-१९९०	आवर्ती ठेवीच्या हप्त्यांमध्ये कसुरी झाल्याने दंडात्मक व्याज आकारणे
१४०	युबीडी.क्र.(पीसीबी)२६/डीसी(वी.१)-१०/११	३०-११-१९९०	ठेवीवरील व्याज दर
१४१	युबीडी.क्र(पीसीबी)२०/डीसी(वी.१)-१०/११	१५-१०-१९९०	ठेवीवरील व्याज दर
१४२	युबीडी.(पीसीबी)१४/डीसी.वी.१-१०/११	०९-१०-१९९०	ठेवीवरील व्याज दर
१४३	युबीडी(पीसीबी).१५/डीसी-वी-१-१०/११	०९-१०-१९९०	ठेवीवरील व्याज दर
१४४	युबीडी.(पीसीबी)८/डीसी.वी.१-१०/११	०७-०९-१९९०	ठेवीवरील व्याजदराबाबत निदेश
१४५	युबीडी.(पीसीबी) क्र.९/डीसी-वी-१-१०/११	०७-०९-१९९०	मृत ठेवीदारांच्या ठेव खात्यावरील देय व्याज
१४६	युबीडी.क्र.पीसीबी.३२/डीसी.वी.१(बी)-८९/९०	३०-०४-१९९०	ठेवीवरील व्याज दर
१४७	युबीडी.(उक्व).२३/डीसी(वी.१)-८९/९०	१२-०४-१९९०	ठेवीवरील व्याज दर
१४८	युबीडी.(उक्व)२४/डीसी-(वी.१)-८९/९०	१२-०४-१९९०	अनिवासी (बाह्य) रुपये खात्याखालील
१४९	युबीडी.क्र.पीसीबी.१६/डीसी.वी-१(बी)-८९/९०	०५-०३-१९९०	ठेवीवरील व्याजदर
१५०	युबीडी.डीसी.४९/वी.१-८९/९०	१३-१२-१९८९	मुदतपूर्व निकासी/आवर्ती ठेवी खंडित करणे ह्यावरील व्याज काढण्याची रीत आणि आवर्ती ठेवीचा हप्त्यात कसुरी झाल्यास दंडात्मक व्याज आकारणे.
१५१	युबीडी.क्र.डीसी.३१/वी.१-८९/९०	०९-१०-१९८९	ठेवीवरील व्याज दर
१५२	युबीडी.क्र.डीसी.३२/वी.१-८९/९०	०९-१०-१९८९	ठेवीवरील व्याज दर
१५३	युबीडी.क्र.डीसी.९/वी.१.८९/९०	३१-०७-१९८९	ठेवीवरील व्याजदत - मुदत ठेवीवर व्याज प्रदान करणे

१५४	युबीडी.क्र.डीसी.१०१/वी.१-८८/८९	२७-०३-१९८९	ठेवीवरील व्याज दर
१५५	युबीडी.क्र.डीसी.१०२/वी.१/८८-८९	२७-०३-१९८९	ठेवीवरील व्याज दर
१५६	युबीडी.क्र.डीसी.१२/वी.१(बी)-८८/८९	३०-०७-१९८८	ठेवीवरील व्याजदराबाबत निदेश
१५७	युबीडी.क्र.डीसी.१०४/वी-१/८७-८८	०२-०४-१९८८	ठेवीवरील व्याज दर
१५८	युबीडी.डीसी.१०५/वी.१-८७/८८	०२-०४-१९८८	ठेवीवरील व्याज दर
१५९	युबीडी.क्र.(डीसी)६३/वी.१-८६/८७	१९-११-१९८७	बचत खात्यांवर व्याज देणे
१६०	युबीडी.क्र.डीसी.६०/वी१.८७/८८	१३-११-१९८७	ठेवीवरील व्याज दर- ओव्हरड्यु झालेल्या ठेवींवर लागू असलेला व्याजदर
१६१	युबीडी.(डीसी)४६/वी.१-८७/८८	१०-१०-१९८७	ठेवीवरील व्याज दर
१६२	युबीडी.डीसी.क्र.७/वी.१-८७/८८	०६-०७-१९८७	ठेवीवरील व्याज दर
१६३	युबीडी.डीसी.८/वी.१-८७/८८	०६-०७-१९८७	ठेवीवरील व्याज दर
१६४	युबीडी.डीसी.१०२/वी.१-८६/८७	२५-०६-१९८७	ठेवीचे व्याज दर
१६५	युबीडी.डीसी.१०३/वी.१.८६/८७	२५-०६-१९८७	ठेवीवरील व्याज दर
१६६	युबीडी.क्र.(डीसी)६८.वी.१.८६/८७	०१-०४-१९८७	ठेवीवरील व्याज दर
१६७	युबीडी.क्र.डीसी.६०/वी.१-८६/८७	३१-०३-१९८७	ठेवीवरील व्याज दर
१६८	युबीडी.क्र.(डीसी)६१/वी.१-८६/८७	३१-०३-१९८७	ठेवीवरील व्याज दर
१६९	युबीडी(डीसी)५७/वी.१-८५/८६	१९-११-१९८५	स्थिर ठेवीविरुद्ध घेतलेल्या कर्जाबाबत मार्जिन व व्याजदर
१७०	युबीडी.क्र.(डीसी)५६/वी.१/८५-८६	१९-११-१९८५	सरकारी विभाग, निमसरकारी, क्वासी गव्हर्नमेंट, आं स्थानिक संस्था आणि राज्य गृह निर्माण मंडळ ह्यासारख्या सार्वजनिक उपयुक्त सेवांमधील काही संस्था ह्यांच्या बचत खात्यावरील व्याजाचे प्रदान
१७१	युबीडी.क्र.(डीसी)३६/वी.१-८५/८६	०९-१०-१९८५	ठेवीवरील व्याज दर
१७२	युबीडी.डीसी.२१/ वी.आई-८५/८६	०२-०९-१९८५	ठेवीवरील व्याजदराबाबत निदेश
१७३	युबीडी.(डीसी)३४०८/वी.१-८४/८५	२५-०५-१९८५	रुपयांमधील अनिवासी खाती
१७४	युबीडी.(डीसी)३४१३/वी.१-८४/८५	२५-०५-१९८५	ठेवीवरील व्याज दर
१७५	युबीडी.(डीसी)३४१५/वी.१-८४/८५	२५-०५-१९८५	ठेवीवरील व्याजदर, १० वर्षांपेक्षा अधिक काळासाठी ठेवींचा स्वीकार
१७६	युबीडी.(डीसी)३४१४/वी.१-८४/८५	२४-०५-१९८५	ठेवीवरील व्याज दर
१७७	युबीडी(डीसी)३१६०/वी.१-८४/८५	०६-०४-१९८५	ठेवीवरील व्याज दर
१७८	युबीडी.(डीसी)३१६१/वी.१-८४/८५	०६-०४-१९८५	ठेवीवरील व्याज दर
१७९	युबीडी.आई:एल१७०७/जे.१-८४/८५	२३-०२-१९८५	पुनर्गुंतवणुक योजनेखाली स्वीकारलेल्या ठेवीवरील व्याज त्या ठेवी खात्यात जमा करणे
१८०	युबीडी.(डीसी)८९०/वी.१-८४/८५	०९-०१-१९८५	ठेवीवरील व्याज दर मृत ठेवीदारांच्या चालू खात्यातील रकमांवर बचत खात्याच्या दराने व्याज प्रदान
१८१	डीबीओडी.युबीडी(डीसी)१२८/वी.१-८३/८४	२२-०७-१९८३	ठेवीवरील व्याज दर
१८२	डीबीओडी.युबीडी(डीसी)१०५५/वी.१-८२/८३	०४-०२-१९८३	ठेवीवरील व्याज दर

१८३	डीबीओडी.युबीडी(डीसी)४६४/वी.१-८२/३	२६-१०-१९८२	ठेवीवरील व्याज दर
१८४	डीबीओडी.युबीडी(डीसी)४६५/वी.१-८२/३	२६-१०-१९८२	ठेवीवरील व्याज दर
१८५	एसीडी.आयडी.(डीसी).३८/वी.१-८२/८३	०९-०७-१९८२	ठेवीवरील व्याज दरासंबंधीच्या निदेशक तरतुदींचे उल्लंघन
१८६	एसीडी.आयडी.(डीसी)२६९२/वी.१-८१/८२	०३-०६-१९८२	ठेवीवरील व्याज दर म्युनिसिपल कॉर्पोरेशनस, राज्य गृह मंडळे ह्यासारख्या सार्वजनिक उपयुक्त सेवांमधील काही संस्थांच्या बचत खात्यावर व्याज प्रदान करणे.
१८७	एसीडी.आयडी.(डीसी)१८८२/वी.१-८१/८२	०१-०३-१९८२	ठेवीवरील व्याज दर
१८८	एसीडी.आयडी.(डीसी)१८८३/वी.१-८१/८२	०१-०३-१९८२	ठेवीवरील व्याज दर
१८९	एसीडी.आयडी.(डीसी)१२४९/वी.१-८१/८२	२१-१२-१९८१	ठेवीवरील व्याज दर
१९०	एसीडी.आयडी.(डीसी)१२५१/वी.१-८१/८२	२१-१२-१९८१	ठेवीवरील व्याज दर
१९१	एसीडी.आयडी.(डीसी)३६७/वी.१-८१/८२	१३-०८-१९८१	ठेवीवरील व्याज दर परिपक्वतेपूर्वीच ठेवीचे नूतनीकरण
१९२	एसीडी.आयडी.(डीसी)३६९/वी.१-८१/८२	१३-०८-१९८१	ठेवीवरील व्याज दर
१९३	आकड.इद(डीसी)२५६/वी.१-८१/८२	२२-०७-१९८१	ठेवीवरील व्याज दर ठेवीवरील व्याजदर मुदतपूर्व निकासी
१९४	एसीडी.आयडी.(डीसी)२१३३/वी.१-८०/८१	०२-०३-१९८१	ठेवीवरील व्याज दर
१९५	एसीडी.आयडी.(डीसी)२१३२/वी.१-८०/८१	०२-०३-१९८१	ठेवीवरील व्याज दर
१९६	एसीडी.आयडी.(डीसी)२९६१/वी.१-७९/८०	१६-०५-१९८०	ठेवीवरील व्याजदराबाबत निदेश
१९७	एसीडी.आयडी.(डीसी)७९१/वी.१-७९/८०	१४-०९-१९७९	ठेवीवरील व्याज दर
१९८	एसीडी.आयडी.(डीसी)७९०/वी.१-७९/८०	१३-०९-१९७९	ठेवीवरील व्याज दर
१९९	एसीडी.आयडी.(डीसी)३१६७/वी.१-७८/९	१९-०२-१९७९	ठेवीवरील व्याज दर
२००	एसीडी.आयडी.(डीसी)१२५९/वी.१-७८/९	२०-११-१९७८	आयकर अधिनियमाच्या कलम ५४ ई खाली दिलेल्या घोषणापत्रा खालील ठेवीवरील व्याजदर
२०१	एसीडी.आयडी.(डीसी)५८४/वी.१-७८/९	२३-०८-१९७८	ठेवीवरील व्याज दर
२०२	एसीडी.आयडी.(डीसी)५८५/वी.१-७८/९	२३-०८-१९७८	ठेवीवरील व्याज दर
२०३	एसीडी.आयडी.(डीसी)९२६४/वी.१-७७/८	०२-०६-१९७८	ठेवीवरील व्याज दर स्थिर ठेवीवरील व्याजाचे मासिक धर्तीवर प्रदान
२०४	एसीडी.आयडी.(डीसी)८८६६/वी.१-७७/८	१०-०५-१९७८	ठेवीवरील व्याजदराबाबत निदेश
२०५	एसीडी.आयडी.(डीसी)६९७५/वी.१-७७/८	०७-०३-१९७८	ठेवीवरील व्याज दर
२०६	एसीडी.आयडी.(डीसी)६९७६/वी.१-७७/८	०७-०३-१९७८	ठेवीवरील व्याज दर
२०७	एसीडी.आयडी.(डीसी)६८७०/वी.१-७७/८	०१-०३-१९७८	ठेवीवरील व्याज दर
२०८	एसीडी.आयडी.(डीसी)६८७१/वी.१-७७/८	०१-०३-१९७८	ठेवीवरील व्याज दर
२०९	एसीडी.आयडी.२७१७/वी.१-७७/८	२१-०९-१९७७	ठेवीवरील व्याज दर
२१०	एसीडी.आयडी.२७१८/वी.१-७७/८	२१-०९-१९७७	ठेवीवरील व्याज दर
२११	एसीडी.आयडी.१०९२/वी.१-७७/८	३०-०७-१९७७	ठेवीवरील व्याज दर- ओव्हरड्यु झालेल्या ठेवीवर लागू असलेला व्याजदर
२१२	एसीडी.आयडी.११४३८/वी.१-७६/७	२०-०६-१९७७	ठेवीवरील व्याज दर

२१३	एसीडी.आयडी.१०८४४/वी.१-७६/७	३१-०५-१९७७	ठेवीवरील व्याज दर
२१४	एसीडी.आयडी.१०८४५/वी.१-७६-७	३१-०५-१९७७	ठेवीवरील व्याज दर
२१५	एसीडी.आयडी.३६७७/वी.१-७६/७	०१-११-१९७६	ठेवीवरील व्याजदर - जोडलेली वैयक्तिक अपघात पॉलिसी
२१६	एसीडी.आयडी.१२५०४/जे.३२-७५/६	२१-०६-१९७६	ठेवीवरील व्याज दर
२१७	एसीडी.आयडी.१२५०५/जे.३२-७५/६	२१-०६-१९७६	ठेवीवरील व्याज दर
२१८	एसीडी.आयडी.८२१७/जे.३२-७५/६	३१-०१-१९७६	ठेवीवरील व्याज दर ठेवीवरील व्याजदर मुदतपूर्व निकासी
२१९	एसीडी.आयडी.५२५७/जे.३२-७५/६	२४-११-१९७५	ठेवीवरील व्याजदर - ठेवी आवाहित करण्यासाठी योजना
२२०	एसीडी.आयडी.४३००/जे.३२-७४/५	१२-०२-१९७५	ठेवीवरील व्याज दर
२२१	एसीडी.आयडी.४३०१/जे.३२-७४/५	१२-०२-१९७५	ठेवीवरील व्याज दर
२२२	एसीडी.आयडी.४१४१/जे.३२-७४/५	३१-०१-१९७५	ठेवीवरील व्याज दर
२२३	एसीडी.आयडी.४१४२/जे.३२-७४-५	३१-०१-१९७५	ठेवीवरील व्याज दर
२२४	एसीडी.आयडी.३९८६/जे.३२-७४/५	२०-०१-१९७५	ठेवीवरील व्याज दर
२२५	एसीडी.आयडी.२९१८/जे.३२-७४/५	२२-११-१९७४	ठेवीवरील व्याज दर
२२६	एसीडी.आयडी.२९१९/जे.३२-७४/५	२२-११-१९७४	ठेवीवरील व्याज दर
२२७	एसीडी.आयडी.९३५/जे.३२/७४-५	१६-०८-१९७४	ठेवीवरील व्याज दर
२२८	एसीडी.आयडी.९३६/जे.३२/७-४५	१६-०८-१९७४	ठेवीवरील व्याज दर